

इक्षीम m. *etn. best. Fisch* MED. k. 229. — Vgl. इक्षिश.
 इक्ष्वत् UNĀDIS. 4, 107. 1) b) BHĀG. 10, 78, 37.
 इव 1) प्रावृडिवाम्बुदानाम् *wie von Wolken in der Regenzeit* HARIV. 13084.
 प्रावृषि चाम्बु^० die neuere Ausg.; die richtige Lesart ist wohl प्रावृषि
 वाम्बु^०.
 ईशेन m. *Jesus* Verz. d. Oxf. H. 340, a, 36. 40. ईशेन 11.
 I. 1. इप् इषित 1) *ausgesprochen, verkündet* BHĀG. P. 10, 87, 36. 11, 28, 35. — 2) *gesandt* BHĀG. P. 10, 23, 16. der Schol. nimmt इषित an, welches er durch प्रेषित erklärt. — 3) परिश्रमेषित so v. a. *heimgesucht, gequält* BHĀG. P. 12, 9, 16. इषिता गतः प्राप्त इत्यर्थः इषु सर्पणा इत्यस्मात् Schol.
 — प्राधि s. प्राध्येयण.
 — श्रु, स्वगृहे वेशवते द्यूतसभायामापणे च निषुषामन्विष्यन्नापलब्ध-
 वान् DAÇAK. in BENF. CHR. 192, 10.
 — प्र 1) स मां प्रेषितसुरश्रेष्ठः HARIV. 9130. प्रेषीत् die neuere Ausg.
 — श्रुप्र caus. *Jmd zu Jmd hinsenden*: श्रुप्रेषिता KATUĀS. 77, 56.
 — परिप्र s. परिप्रेष्य.
 I. 3. इप् 2) ते नेषुर्वरदानम् HARIV. 7967. नेषुस्तद्वरदानम् die neuere Ausg.
 घनान्नप्तस्तु सौमित्रे प्रवेष्टुं नेष्क्याम्यकम् (इष्क्यामि = इष्क्यामि!) R. 7, 39, 4, 25. — 3) VARĀH. BRH. S. 33, 16. SARVADARÇANAS. 141, 9. Füge noch *annehmen* hinzu. — 4) b) न वात्मनः संप्रदानं धनरत्नवदिष्यते Spr. 4293.
 — c) SARVADARÇANAS. 61, 16.
 — श्रु *untersuchen* KATUĀS. 112, 150. — caus. *suchen*: श्रुतिरमणीये काव्ये ऽपि पिशुने हूषणामन्वेपयति। श्रुतिरमणीये वपुषि त्रणामिव मलिकानिकरः || Spr. 3409.
 — श्रुमि *wünschen, wollen, beabsichtigen*; mit infin. KATUĀS. 106, 126.
 श्रुषीष्टवर्षिन् *erwünschten Regen sendend* Spr. 1913.
 — प्रति vgl. प्रतीच्छक.
 — वि *suchen* TBR. 2, 7, 13, 2.
 I. 4. इप् mit श्रु, तिष्ठतं च शयानं च मृत्युर्न्वेषते यदा Spr. 4127.
 I. 5. इष्, स नष्टा गौ लुधार्ति वै श्रुन्विष्यस्तत्र तत्र क् *suchend* R. 7, 33, 10.
 II. इप् vgl. गविष्प und नेमन्निष्प.
 इष 1) adj. *suchend* in गविष्प. — 2) m. N. pr. eines Ṛshi mit dem patron. Ātreja, Verfassers von RV. 5, 7 (vgl. v. 10). Ind. St. 3, 209, b.
 इषभर (इषम्, acc. von इष, + भर) m. *Hüter des Monats Āçvina* BHĀG. P. 12, 11, 43.
 इषयु^० (von इषय्) adj. *frisch, kräftig* RV. 1, 120, 5.
 इषव्य vgl. श्रुनिष्यव्य.
 इषीका URĀDIS. 4, 21. 1) इषीकाटवी BHĀG. P. 10, 19, 2. इषीका = श्रुत्यु-
 च्छिक्तघनतृणाविशेष Schol.
 इषु 4) SUAPV. BR. 3, 2, 9. — 5) Bez. der Zahl fünf (wogon der 5 Pfeile des Liebesgottes) SĀH. D. 264. — 6) Bez. einer best. Constellation d. i. wenn alle Planeten in den Häusern 4, 5, 6 und 7 stehen, VARĀH. BRH. 12, 7; vgl. शर्.
 इषुमत् vgl. रेपुमत्.
 इषुसाह (इषु + साह) m. *eine best. Pflanze* HARIV. 3843. = वाणा-
 मन Schol.
 इषोवृधीय n. N. eines Sāman Ind. St. 3, 209, b. PAÑĀV. BR. 13, 9, 9, 10.
 ईष्कृति so v. a. निष्कृति und im Wortspiel mit diesem VS. 12, 83.
 V. Theil.

1. इष्ट 1) b) VS. 1, 22. neben अनिष्ट unter den 10 Arten von Tönen MBu. 14, 1419. इष्टार्थ adj. *das gewünschte Ziel erreichend* MBu. 13, 7606. von Vorzeichen und Erscheinungen = शुभ *günstig* VARĀH. BRH. S. 43, 61, 50, 4, 53, 91, 93, 4; vgl. नेष्ट. Z. 7 streiche 16, 28. — 4) पूर्तमिष्टम् BHĀG. P. 7, 13, 29. किंल द्रव्यमयं काम्यमग्निहोत्राग्निशांतिदम् । दर्शयै पार्ष्णिमासश्च चातुर्मास्यं पशुः सुतः ॥ एतदिष्टं प्रवृत्ताख्यं कृतं प्रकृतमेव च । पूर्तं सुरालयारामकूपार्त्तिव्यादिलक्षणम् ॥ 48 fg. also *Opfer aller Art* (vgl. 2. इष्ट). Vgl. noch तस्मादिष्टश्च पूर्तश्च धर्मो दावपि नश्यतः MĀRK. P. 13, 15.
 इष्टका. पक्वैष्टका VARĀH. BRH. S. 33, 23. ०संचय 89, 1. इष्टकचित्त adj. *aus Backsteinen aufgeführt, mit Backsteinen belegt*: इष्टकचित् समतात्पुरुषनिखाते ऽवैटो तरुनीतः । वामन एव हि धत्ते पल्लवुसुमं सर्वकालमलम् ॥ ÇĀRṅG. PADH. 82, 234 bei AUFRECHT, UGÉVAL. S. 188. इष्टकापूरा Ind. St. 3, 269.
 इष्टदेवता (I. इष्ट + दे^०) f. *Lieblingsgottheit, die besonders verehrte Gottheit einer Person oder einer Secte, Schutzgottheit* WILSON, SEL. Works 1, 30. 171. Vgl. श्रुष्टदेवता PAÑĀV. 208, 14.
 इष्टर्मा, diese Lesung ist richtig; ausser TS. 3, 1, 3, 1 auch 5, 2, 3, 1 und TBR. 1, 4, 6, 4, 5, wo der Comm. die untaugliche Erklärung giebt: इष्ट-
 मूङ्गे विनाशयति, wo aber die Wurzel 4. श्रु^० richtig angenommen zu sein scheint. Vgl. श्रुष्टर्.
 इष्टसंवादिन् (I. इष्ट + सं^०) adj. *das Gewünschte vollbringend*: विद्या
 Zauberspruch KATUĀS. 92, 35.
 इष्टहोत्राय n. N. eines Sāman Ind. St. 3, 209, b.
 इष्टकात्, die ed. Bomb. इष्टीकत्.
 इष्टापूर्त, die von den Erklärern und Lexicographen angegebene Bedeutung wird an den meisten nachvedischen Stellen anzunehmen sein. VARĀH. BRH. S. 36, 2. ०संपूर्ति NAIŠH. 17, 160; vgl. auch ÇĀR. BR. 13, 1, 5, 6. TS. 1, 7, 3, 3.
 इष्टापूर्ति f. Verz. d. Oxf. H. 277, a, No. 634.
 1. इष्टि 2) Z. 5 lies र्मे st. र्म.
 2. इष्टि, यज्ञेष्टिसक्ताः VARĀH. BRH. S. 13, 6. ०कल्प Ind. St. 5, 14, fg.
 इष्टिका, die Bomb. Ausg. des MBu. liest 14, 2633 इष्टका.
 इष्टिकापुर n. N. pr. einer Stadt (पुर) HALL 4, 12.
 इष्टिन् TS. 1, 7, 3, 3. KĪṬH. 8, 13.
 इष, इषि liest UGÉVAL. zu URĀDIS. 1, 133.
 इषर्ग vgl. oben u. इष्टर्ग.
 इषिद्युत्प्राप्तिम् n. N. eines Sāman Ind. St. 3, 209, b.
 इमकन्दर N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 44.
 इमफरणा *Isfahan* ebend. 338, b, 41. — Vgl. इषारणा.
 इमिरकार N. pr. einer Oertlichkeit ebend. 339, a, 5.
 इस्फीव desgl. ebend. 338, b, 44.
 इक् Sp. 834, Z. 23 lies श्रुण्ये st. श्रुण्य. इक् = श्रुस्मिन् in der Stelle: यदीक् न प्रत्ययस्तद्वा पृक्त्त UTARĀMĀS. 90, 5 (116, 1).
 इक्लोका (इक् + लोका) m. *die Welt hienieden, diese Welt*: इक्लोकाय परलोकाय चाकृतम् Spr. 3148. — Vgl. इक्लोकास्थ unter इक् 1) und ऐक्-
 लौकिक.
 इक्वत् (von इक्) n. N. eines Sāman PAÑĀV. BR. 13, 9, 26. इक्वदेवो-
 दासम्, इक्वदामदेव्यम् und इक्वदासिष्टम् desgl. Ind. St. 3, 209, b. 210, b.